

पिं परीचिं चवड महानगरपालिका,
 पिं परी- ४११०१८.
 नगरसचिव कार्यालय
 क्रमांक- नस/०४/कावि/५७१/२०२१
 दिनांक- ३१/१२/२०२१

प्रति,
 मा.....
 सदस्य, विधी समिती
 पिं परीचिं चवड महानगरपालिका
 पिं परी- ४११०१८.

विषय- पिं परीचिं चवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक
 सभा दि.०७/०१/२०२२ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय / महोदया,

पिं परी चिं चवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक** सभा शुक्रवार,
 दिनांक ०७/०१/२०२२ रोजी दु.३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
 महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात मा. उप सचिव महाराष्ट्र शासन नगरविकास
 विभाग यांचेकडील पत्र क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.२२ ऑक्टोबर २०२१ अन्वये
 आयोजित करणेत आलेली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण
 उपस्थित रहावे ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिं परी चिं चवड महानगरपालिका
 पिं परी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिं परीचिं चवडमहानगरपालिका, पिं परी- ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक- ०४

दिनांक : ०७/०१/२०२२

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिं परी चिं चवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक ०७/०१/२०२२ रोजी दु.३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात मा. उप सचिव महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांचेकडील पत्र क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.२२ ऑक्टोबर २०२१ अन्वये आयोजित करणेत आलेली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) मा.विधी समितीची सभा (कार्यपत्रिका क्रमांक ०३) दिनांक २०/१२/२०२१ चा सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिं परी चिं चवड महानगरपालिका आस्थापनेवर 'सह आयुक्त' अभिनामाचे १ पद पे.लेवल S-२४ वेतनश्रेणी ७११००-२११९०० मध्ये शासन मंजूर असून पदोन्नती करिता रिक्त आहे. सह आयुक्त' अभिनामाचे रिक्त पद पदोन्नतीने भरण्याकामी मा.आयुक्तसो यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समिती सभा दिनांक १४/१०/२०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. प्रस्तुतच्या पदोन्नती समितीने पदोन्नतीपूर्व 'उप आयुक्त' पदावरील अधिका-यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्च, संगणक अर्हता आणि शिस्तभंग विषयक कारवाई इत्यादि सेवाविषयक तपशिल पडताळून, खालील 'उप आयुक्त' यांना पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ मध्ये होणा-या अंतिम निर्णयाचे अधिन व शासन निर्णय दि.७/०५/२०२१ चे अधिन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात

सेवाज्येष्ठतेनुसार 'सह आयुक्त' पदावर पे.लेवल S-२४ वेतनश्रेणी ७११००-२११९०० या वेतनश्रेणीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० नुसार तसेच मा.विधी/मा.महापालिका सभेच्या मान्यतेने पदोन्नती देण्याबाबत पदोन्नती समितीने सर्वानुमते शिफारस केली आहे.

अ.क्र	उप आयुक्त नावं	पदोन्नतीचा प्रवर्ग
१	श्रीम.दुरगुडे आशादेवी मारुती	ज्येष्ठतेनुसार

सबब, उपरोक्त 'उप आयुक्त' यांना पे.लेवल S-२४ वेतनश्रेणी ७११००-२११९०० मध्ये 'सह आयुक्त' पदावर, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ मध्ये होणा-या अंतिम निर्णयाच्या अधीन व शासन निर्णय दिनांक ०७/०५/२०२१ चे अधिन राहून सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागेवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यास मान्यता देणेकामी मा. महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरीचिंचवडमहानगरपालिका

पिंपरी- ४११०१८.

नगरसचिव कार्यालय

क्रमांक- नस/०४/कावि/५७१/२०२१

दिनांक- ३१/१२/२०२१ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात

वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.